

ज्येष्ठता सूची मध्ये अंतर्भूत करावयाच्या
आक्षेप / हरकती आणि माहितीसाठी
मार्गदर्शक सूचना.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: जिपअ-२०२०/प्र.क्र.८९/आस्था-४,
बांधकाम भवन, २५, मईबान पथ,
फोर्ट, मुंबई-४०० ००९.
दिनांक : १३ नोव्हेंबर, २०२०

प्रस्तावना :-

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग ३ संवर्गातील अधिकाऱ्यांची/कर्मचाऱ्यांची तात्पुरती व अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्याची कार्यवाही ग्राम विकास विभागाकडून करण्यात येते . त्यानुषंगाने सर्व संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयांकडून माहिती , हरकती/आक्षेप मागविण्यात येतात . परंतु सदर माहिती, हरकती/आक्षेप विहित कालावधीत व विहित पध्दतीने शासनाने प्राप्त होत नाही. त्यामुळे ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्यात अडचणी निर्माण होतात व न्यायालयीन प्रकरणे उदभवतात. अशी परिस्थिती टाळण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना प्रसिध्द करण्यात येत आहेत.

शासन परिपत्रक :-

शासनस्तरावरून प्रसिध्द होणाऱ्या ज्येष्ठता सूची मध्ये अंतर्भूत करावयाच्या आक्षेप / हरकती आणि माहितीसाठी **मार्गदर्शक सूचना** खालीलप्रमाणे आहेत. सर्व संबंधितांनी खालील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घ्यावी.

१) शासनस्तरावरून तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यासाठी माहिती सादर करण्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी, त्यांची माहिती, शासनाने वळोवेळी विहिती केलेल्या नियमांचे पालन करून, विहित कालावधीत शासनास प्राप्त होईल याची दक्षता घेऊन संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करावी. सदर माहिती सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे सोबत जोडण्यात आली आहेत याची खातरजमा करून घेण्यात यावी.

तदनंतर संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाने सदर माहिती एकत्रित स्वरूपातच विहित कालावधीत शासनास सादर करावी.

२) ज्येष्ठतायादीमध्ये समाविष्ट करावयाच्या माहितीच्या / हरकतीच्या / आक्षेपाच्या अनुषंगाने आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे/ प्रमाणपत्रे सोबत उपलब्ध करून दिलेली नसल्यास, प्रस्तावित करण्यात आलेली माहिती / हरकती / आक्षेप शासनस्तरावर ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

तसेच समाविष्ट करावयाच्या माहितीच्या/हरकतीच्या/आक्षेपाच्या अनुषंगाने आवश्यक असणारी कागदपत्रे/प्रमाणपत्रे सोबत उपलब्ध करून दिलेली नसल्याने, सदर माहिती ज्येष्ठतायादीत समाविष्ट न केल्याने वा सदर हरकती/आक्षेप शासनस्तरावर अग्राह्य धरण्यात आल्याने, त्यानुषंगाने भविष्यात कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (आस्थापना) यांची राहिल.

३) शासनस्तरावरून प्रसिध्द होणारी ज्येष्ठता सूची सर्व संबंधितांच्या तात्काळ निदर्शनास आणावी व त्याची पोच घ्यावी आणि तशी पोच घेतल्याबाबतची कागदपत्रे संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्या वैयक्तिक नस्तीत जपून ठेवण्यात यावीत.

४) शासनस्तरावरून प्रसिध्द करण्यात आलेल्या ज्येष्ठतासूचीबाबत संबंधितांचे काही आक्षेप व हरकती असल्यास, त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयाने, कार्यालयीन अभिलेख्यावरून व शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियम, अधिनियम, शासन निर्णय, शासन परिपत्रके इत्यादी नुसार छाननी करावी आणि सदर आक्षेप/हरकती, योग्य असल्यास / नसल्यास तशा आशयाचे प्रमाणपत्र देण्यात यावे. तदनंतर सदर आक्षेप / हरकती संबंधित विभागीय आयुक्तांच्या कार्यालयास सादर करण्यात याव्यात. सदर कार्यवाही करताना शासनाने विहित केलेल्या कालमर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेण्यात यावी.

५) संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाने उपरोक्त आक्षेप / हरकती यांची नियमानुसार छाननी करून, सदर आक्षेप व हरकती विभागीय आयुक्तांच्या स्तरावरूनच शिफारशीसह पुढे दिलेल्या विवरणपत्रात नमूद करून, संबंधित कागदपत्रांसह, विहित कालावधीत शासनाकडे पाठवाव्यात..

६) कोणतेही आक्षेप / हरकती तपासणी न करताच शासनाकडे पाठविण्यात येवू नयेत.

७) विभागीय आयुक्त स्तरावर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्तरावर छाननी / तपासणी न करता प्राप्त झालेले आक्षेप / हरकती शासनस्तरावर विचारात घेतल्या जाणार नाहीत.

८) तसेच संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी परस्पर शासनाकडे सादर केलेले आक्षेप व हरकती शासनस्तरावर विचारात घेतल्या जाणार नाहीत.

९) सर्व हरकती व आक्षेप विभागीय आयुक्तांच्या स्तरावरूनच एकत्रित स्वरूपातच विहित कालावधीतच शासनास सादर करण्यात यावेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडून थेट शासनास प्राप्त झालेले, ज्येष्ठतासूचीत अंतर्भूत करावयाची माहिती / हरकती व आक्षेपांबाबतचे प्रस्ताव शासनस्तरावर ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. .

१०) ज्येष्ठता सुचीतील नोंदीबाबत संबंधितांनी घेतलेल्या हरकती व आक्षेप विभागीय आयुक्तांच्या स्तरावरूनच, एकत्रित स्वरूपात, विहित केलेल्या शेवटच्या दिनांकापूर्वी शासनास सादर करण्याची सर्वस्वी जबाबदारी विभागीय आयुक्त कार्यालयाची असेल. त्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावरून संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयाकडे वेळोवेळी योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा.

११) सेवानिवृत्त, स्वेच्छा निवृत्त, राजीनामा अथवा निधन झालेल्या, आंतरजिल्हा बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे उचित नोंदींसह शासनास कळविण्यात यावीत.

१२) सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १०.०२.२०१६ च्या शासन परिपत्रकातील सुचनांचे पालन न करता, शासनास सादर करण्यात आलेले प्रस्ताव, शासनस्तरावर ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

१३) ज्येष्ठता सुचीतील नोंदीबाबत संबंधितांनी घेतलेल्या हरकती व आक्षेप खालील तक्त्यातच नमूद करून शासनास सादर करावेत.

अ.क्र.	दिनांक १.१.२०२० रोजीच्या तात्पुरत्या ज्येष्ठतासूचीतील अनुक्रमांक	कर्मचाऱ्याचे नाव	ज्येष्ठतासूचीतील ज्या रकान्यामध्ये दुरुस्ती करावयाची आहे तो रकाना क्रमांक व असलेली सध्याची नोंद	सुचविलेली दुरुस्ती	अभिप्राय

हरकती व आक्षेप यांबाबत उपरोक्त तक्त्याव्यतिरिक्त इतर प्रकारे सादर केलेली माहिती शासनस्तरावर ग्राह्य धरण्यात येणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी.

१४) शासनाने यापूर्वी प्रसिध्द केलेल्या ज्येष्ठता सूचीसंदर्भात असे निदर्शनास आले आहे की, सदर ज्येष्ठता यादया संबंधितांच्या निदर्शनास आणण्यात येत नाहीत. त्यामुळे संबंधितांना त्याबाबतचे आक्षेप वेळीच नोंदविता येत नाहीत. बऱ्याचदा संबंधित कर्मचारी यांच्या पदोन्नतीच्या वेळी ज्येष्ठता सूचीत दुरुस्ती करण्याची विनंती करतात. अशा प्राप्त झालेल्या प्रत्येक विनंती अर्जानुसार ज्येष्ठतासूचीत आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी वेळोवेळी शुध्दीपत्रके काढावी लागतात. तसेच यामुळे मानीव दिनांकाची प्रंकरणे उद्भवतात. सबब शासनस्तरावरून प्रसिध्द होणारी ज्येष्ठता यादी सर्व संबंधितांच्या तात्काळ निदर्शनास आणून दयावी व तसे केल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करावे आणि संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाने, सदर प्रमाणपत्रे एकत्रित स्वरूपात विभागीय आयुक्तस्तरावरून शासनास सादर करावीत.

१५) सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२०१११२१२०९१२४७२० असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(र. ई. गिरी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव अग्रेषित :-

१. विभागीय आयुक्त, सर्व विभाग,
२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
३. निवड नस्ती.